

सन २०१३-२०१४ या आर्थिक वर्षाकरिता
करमणूक शुल्क वसुलीचे विभागवार उद्दिष्ट
निश्चित करण्याबाबत

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांक: ईएनटी-२०१२/प्रक्र१२६/टी-१,
जागतिक व्यापार केंद्र, ३२ वा मजला,
कफ परेड, मुंबई-४०० ००५
दिनांक : ६ जून, २०१३

प्रस्तावना —

मुंबई करमणूक शुल्क अधिनियम, १९२३ मधील तरतुदीनुसार राज्यातील करमणूक केंद्रापासून करमणूक शुल्काची वसुली क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत करण्याकरिता, शासनस्तरावरून विभागवार व जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात येते. या अनुषंगाने सन २०१२-१३ या वर्षाकरिता निश्चित रु. ५६४.०३ कोटी एवढे करमणूक शुल्क वसुलीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून या आर्थिक वर्षाकरिता रु. ५९९. ४८ कोटी म्हणजेच निश्चित उद्दिष्टाच्या १०६.२९ % इतक्या प्रमाणात उद्दिष्ट साध्य करण्यास यश प्राप्त झाले आहे.

शासन निर्णय—

सन २०१२-१३ या आर्थिक वर्षामध्ये साध्य करण्यात आलेल्या करमणूक शुल्क वसुलीची रक्कम, जिल्हानिहाय करमणूक शुल्क वसुलीची क्षमता लक्षात घेऊन वित्त विभागाने निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने सन २०१३-१४ या आर्थिक वर्षाकरिता करमणूक शुल्क वसुलीचे उद्दिष्ट रु.५९५.२६ कोटी (रु. ५९५२६ लाख) एवढे निश्चित करण्यात येत आहे. याबाबत आवश्यक विवरणपत्र सोबत जोडले आहे.

२. शासनाने निश्चित केलेल्या उद्दिष्टामध्ये विभागीय स्तरावर बदल न करता जिल्हानिहाय उद्दिष्टामध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याचे अधिकार संबंधित विभागीय आयुक्तांना प्रदान करण्यात येत आहेत.

३. सन २०१३-१४ करिता निश्चित करण्यात आलेले सुधारित उद्दिष्ट विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून १०० % साध्य करण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावे व उद्दिष्टपूर्तीचा अहवाल दरमहा ५ तारखेपूर्वी विहित विवरणपत्रात शासनास सादर करण्याची दक्षता घेण्यात यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०६०६१६३५०६१३१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विद्या हम्पय्या

शासनाचे अवर सचिव

सोबत — सोबत विभागनिहाय निश्चित उद्दिष्टाबाबत विवरणपत्र

प्रत, तातडीच्या आवश्यक कार्यवाहीसाठी

१. सर्व विभागीय आयुक्त

२. सर्व जिल्हाधिकारी

प्रत माहितीस्तव

१. मा.मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव

२. मा. राज्यमंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव

३. अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे विशेष कार्य अधिकारी

४. प्रधान सचिव (साधन संपत्ती), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
५. प्रधान महालेखापाल (लेखा परिक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई
६. प्रधान सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
७. उप सचिव (टी-१ / ब-१) महसूल व वन विभाग, जागतिक व्यापार केंद्र, ३२ वा मजला,
कफ परेड, मुंबई - ५
८. निवडनस्ती (टी-१) महसूल व वन विभाग,

विवरणपत्र

विभाग	सन २०१२-१३ करिता दिलेले उद्दिष्ट	मार्च २०१३अखेर करण्यात आलेली वसूली	मार्च २०१३अखेर करण्यात आलेली वसूली	सन २०१३-१४ करिता उद्दिष्ट
कोकण	मुंबई शहर	८८००	८८०९.९५	८९००
	मुंबई उपनगर	१४९००	१४९२३.०४	१५०००
	ठाणे	९३५०	९४१९.८९	९५००
	रायगड	७२५	७६२.५०	७६३
	रत्नागिरी	२८०	२९३.८०	२९४
	सिंधुदुर्ग	१२०	१२८.८५	१२९
	एकूण	३४१७५	३४३३८.०३	३४५८६
पुणे	पुणे	९०००	११०७५.६६	११२००
	सातारा	५२५	५९२.५२	५९३
	सांगली	६९०	७०१.३७	७०२
	कोल्हापूर	९२५	९४४.८१	९४५
	सोलापूर	८९०	९६६.४८	९६७
	एकूण	१२०३०	१४२८०.८४	१४४०७
	नाशिक	नाशिक	१७४१	१७४९.०४
धुळे		३००	३००.५३	३०५
नंदूरबार		१२५	१२५.४२	१२८
जळगांव		६९०	७५९.७३	६९२
अहमदनगर		७३०	९१३.८१	७४५
एकूण		३५८६	३८४८.५३	३६१६

विभाग	सन २०१२-१३ करिता दिलेले उद्दिष्ट	मार्च २०१३अखेर करण्यात आलेली वसूली	मार्च २०१३अखेर करण्यात आलेली वसूली	सन २०१३-१४ करिता उद्दिष्ट
औरंगाबाद	औरंगाबाद	१२८०	१६४४.४३	१३००
	जालना	१९०	१९२.३४	१९१
	परभणी	२३०	२९३.८१	२४०
	हिंगोली	१०५	९७.१९	१०५
	नांदेड	३९७	४९७.२७	४९७
	बीड	२८५	३७३.५५	२५०
	लातूर	३९०	५७७.५९	४५३
	उस्मानाबाद	१३५	१३६.९९	१३५
	एकूण	३०१२	३८१३.१७	३१७१
अमरावती	अमरावती	५००	४२९.८६	५००
	अकोला	३९०	३९८.१५	३९१
	वाशिम	१२०	८१.५०	८९
	यवतमाळ	२५०	२५७.८०	२५१
	बुलढाणा	२२५	१९८.३२	२२५
	एकूण	१४८५	१३६५.६३	१४५६
नागपूर	नागपूर	१३००	१४०९.७७	१४००
	वर्धा	१७५	१९३.५७	१९३
	भंडारा	१००	१०९.५६	१०९
	गोंदिया	९५	९६.८९	९६
	चंद्रपूर	३७५	४०९.०७	४०९

विभाग	सन २०१२-१३ करिता दिलेले उद्दिष्ट	मार्च २०१३अखेर करण्यात आलेली वसूली	मार्च २०१३अखेर करण्यात आलेली वसूली	सन २०१३-१४ करिता उद्दिष्ट
	गडचिरोली	७०	८३.८८	८३
	एकूण	२११५	२३०२.७४	२२९०
	सर्व विभागांचे एकूण उद्दिष्ट	५६४०३	५९९४८.९४	५९५२६